

menhang stehende Heirathen, dieselbe bezweckend 3, 5. न चैषा मैथुना धर्मी षम्न so v. a. bei ihnen fand keine Begattung statt MBh. 12, 7255. 7257. वासस् ein Kleidungsstück, welches man beim Beischlaf anhat, M. 4, 116. — 2) n. Paarung, Begattung NIR. 8, 10. AK. 1, 1, 5, 15. 3, 4, 16, 124. 6, 4, 4. H. 538. an. 3, 401. MED. n. 108. HALĀ. 3, 52. ĀCV. GRH. 3, 9, 6. ÇAT. BR. 10, 4, 4, 4. KĀTJ. CR. 2, 1, 8. 25, 4, 27. MAITRĀJ. 3, 4. M. 5, 56. MBh. 4, 832. 13, 1499. Suçr. 1, 72, 9. Spr. 379. 409. क्रयक्रीत 1743. मृतं मैथुनमप्रजम् 2244. 3273. WILSON, Sel. Works 4, 256. Verz. d. B. H. No. 903. °ञ्वर MBh. 13, 1516. °ने चरु KAUC. 141. या MBh. 13, 4521. गम् 4370. °गत im Beischlaf begriffen 1, 3812. °गमन Suçr. 1, 317, 4. मैथुनमिति VARĀH. BRH. S. 45, 12. य आस्ते °नम् Verz. d. Oxf. H. 91, b, 23. मैथुनायोपचक्रतुः R. 1, 37, 5. मैथुनायोपजगमतुः R. GORR. 1, 38, 7. विदग्धमैथुनापगमन Suçr. 1, 80, 5. यत्र मैथुनेरिधिरे प्रजाः BUĀG. P. 3, 21, 1. त एनं लालुपयता मैथुनायाभिपेदिरे 20, 23. मैथुनं तु समासेव्यं पुंसि योषिति वा M. 11, 174. 67. मैथुनाभिघात, घति° Suçr. 1, 263, 6. 290, 12. ÇĀKRĪG. SĀMĪH. 1, 6, 12. Am Ende eines adj. comp. (f. घ्रा)ः संवृत° HARIV. 1363. स्पृष्टमैथुना M. 8, 205. संसृष्ट° JĀĪN. 1, 135. घकृतपुरुषात्तर° KULL. zu M. 3, 160. मैथुन = संगति. संगत. संवन्ध Vereinigung, Verbindung AK. 3, 4, 16, 124. H. an. MED. HALĀ.

मैथुनधर्मिन् (मै° + ध°) adj. der Begattung fröhrend, sich begattend BHĀG. P. 9, 6, 40.

मैथुनिक adj. = मैथुनिन् am Ende eines comp.: घ्राह° MBh. 7, 304; vgl. घ्राहदिने मैथुनप्रायश्चित्तम् Verz. d. Oxf. H. 282, a, 43. fg.

मैथुनिका (von मैथुन) f. Verschweigerung P. 4, 3, 125.

मैथुनिन् (wie oben) 1) adj. den Beischlaf vollziehend M. 3, 144. संध्या° MĀRK. P. 51, 101. Vgl. दिवा°. — 2) m. Ardea sibirica (vgl. कामिन्) H. ç. 193.

मैथुन्य (wie oben) adj. die Begattung zum Zweck habend: गान्धर्वी विवाहः M. 3, 32. BHĀG. P. 5, 3, 7.

मैधातिथ्य adj. zu Medhātithi in Beziehung stehend ÇĀKRĪG. ÇR. 11, 7, 2. NIR. 8, 22. n. N. eines Sāman Ind. St. 3, 230, a. PANĀV. BR. 14, 6, 6. LĀTJ. 7, 4, 1.

मैधात्रं (von मैधाविन्) m. der Sohn eines weisen Mannes P. 6, 4, 164. Sch.

मैधावक (wie oben) n. Klugheit, Weisheit gaṇa मनोज्ञादि zu P. 5, 1, 133.

मैध्यातिथि (von मैध्यातिथि) n. N. eines Sāman Ind. St. 3, 230, b.

मैनाकं m. 1) N. pr. eines Berges; nach der Sage ein Sohn Himavant's von der Menā (Menakā), der, als Indra alle Berge der Flügel beraubte, allein die seinigen behielt, TRĪK. 2, 3, 2. H. 1028. TAĪTT. ĀR. 1, 31, 2 (मैनाकं v. l.). AV. PARĪC. in Verz. d. B. H. 93, 10 v. u. MBh. 2, 59. 66. 3, 899. 8364. 10820. 11057. 11540. 6, 237. 13, 1745. HARIV. 941. fg. 9500. 11621. 12398. 12600. R. 1, 3, 27. 4, 44, 37. 5, 49, 27. 6, 86, 44. KUMĀRAS. 1, 20. KATHĀS. 54, 16. BHĀG. P. 5, 19, 16. MĀRK. P. 52, 13. 57, 13. VP. 83, N. 11. 180. N. 3. °स्वसर् f. Beiw. der Pārvatī H. 204. — 2) N. pr. eines Daitja HARIV. 12933, nach der Lesart der neueren Ausg. und bei LANGLOIS: व्याघ्रात् die ältere Ausg.

मैनाकं s. u. मैनाक 1.

मैनाकं (von मीन, m. Fischer (Comm.) VS. 30, 16.

मैनिकं (wie oben) m. dass. P. 4, 4, 35. Sch.

मैनेय m. pl. N. pr. einer Völkerschaft: घतिक्रम्य महान्मैनेयानाम् v. Theil.

नुविनेये निर्गमे यद् योजनेषु LALIT. ed. Calc. 277, 7.

मैन्द m. N. pr. eines Affen MBh. 2, 1122. 3, 16115. 16287. R. 1, 16, 15. 4, 23, 33. 39, 30. 6, 4, 6. 24, 35. WEBER, RĀMAT. UP. 306. von Kṛṣṇa besiegt H. 220. HARIV. 2360. 9802. °मर्दन Boin. Viṣṇu's oder Kṛṣṇa's H. 221. Sch. °रुन् desgl. ÇKDr. und WILSON angeblich nach H.

मैमर्तं m. patron. von मिमत P. 4, 1, 150.

मैमतायर्नं m. desgl. gaṇa नडादि zu P. 4, 1, 99.

मैमतायिन् m. desgl. P. 4, 1, 150.

मैव adj. f. ई zum Berge MORU gehörig: रत्नस्थलो PRAB. 101, 9.

मैरावण m. N. pr. eines Asura: °चरित्र MACR. Coll. I. 97; vgl. 218. 329. Ueberall मैरावन.

मैरेय m. n. (die Lexicographen kennen nur das n.) ein aus Zucker und andern Stoffen bereitetes berauschendes Getränk AK. 2, 10, 42. TRĪK. 2, 10, 4. H. 904. HALĀ. 2, 175. P. 6, 2, 70. MBh. 4, 2364. 14, 2682. 13, 21. HARIV. 8419. R. 1, 33, 2 (m. pl.). 2, 91, 15. 65. 4, 33, 8 (pl.). Suçr. 1, 70, 10. 190, 11 (m.). 2, 77, 3. 99, 16. VĪGBH. 1, 7, 40. RĀG-TAR. 4, 434. 3, 368. BHĀG. P. 3, 4, 2. Verz. d. Oxf. H. 91, b, 4. मैरेयं घातकीपुष्पगुडधान्याह्न-संस्कृतम् (°धानाह्नसंस्कृतम् ÇKDr.) MĀDHAVA bei AUFRECHT, HALĀ. Ind. गुंडमैरेयः P. 6, 2, 70. Sch. मैधु° ebend. BUĀG. P. 6, 1, 59.

मैरेयक m. 1) dass. MBh. 7, 2310. मैरेयकायूषान् ed. Bomb. — 2) eine best. Mischlingskaste MBh. 13, 2582. मैरेयक M.

मैलन्द m. Biene ÇKDr. mit Anführung einer Stelle aus Vararuki's PATTRAKAUMUDĪ.

मैश्रधान्य (von 1. मिश्रधान्य) n. ein aus mancherlei Körnerfrüchten gemischtes Gericht KAUC. 11. 19. 22. 24. 46. 133.

मैहिक (von मेह) adj. den krankhaften Harnfluss betreffend Suçr. 1, 9, 15.

मोक (von 1. मुच्) 1) n. ein abgezogenes Fell: कदलीमृगमोकानि MBh. 2, 1743. = घनिन Schol. Vgl. निर्मोक. — 2) f. मौकौ Nacht NAIGH. 1, 7. घ्नन् व्रतं संवितुर्मौक्यागात् RV. 2, 38, 3.

मोक्लिन् m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 133, b, 4.

मोक्तर (von 1. मुच्) nom. ag. der da löst, abträgt (eine Schuld): भव-ह्यणस्य मोक्तरः सत्पुत्राः पुत्रिणे कृताः Suçr. 1, 317, 17. — Vgl. मृतस्व°.

मोक्त्वय (wie oben) adj. 1) zu befreien, frei zu lassen: न शत्रुर्वयामा-पन्नो मोक्त्वयो बध्यतां गतः MBh. 3, 1426. KATHĀS. 36, 48. MĀLAV. 9, 1, v. l. — 2) fahren zu lassen, herauszugeben, auszuliefern: उपस्थितस्य मो-क्त्वय घ्राधिः JĀĪN. 2, 62. zu erlassen, worauf man zu verzichten hat. तेनार्धवृद्धिर्मोक्त्वयः M. 8, 150. — 3) zu schleudern: महावयसमं ते मोक्त-व्यो ऽत्र भवेच्छरः MBh. 1, 5290. अयुध्यति न मोक्त्वया सा (गदा) 7, 3311. न मोक्त्वयं त्वयास्त्रं पितरं प्रति MĀRK. P. 132, 30.

मोक्त् 1) मोक्तते s. u. dem dosid. von 1. मुच्. — 2) मोक्तयति, °ते s. u. मोक्तय्.

मोक्त (von मोक्त् 1.) m. 1) das Freiwerden, Befreiung: स समर्थो ऽपि मोक्ताय (sich zu befreien) शिष्यान्सर्वानचोदयत् । घ्राहं कृत्वा मोक्तयधं माम् MBh. 1, 5301. 5, 5957. पञ्जरस्थाः शुक्रादयः । लब्धमोक्ताः RAGH. 17, 20. जनन्या रातसेन्द्रे ऽद्य मोक्तार्थं तव याचितः R. 6, 10, 27. MĀLAV. 49, 12. बद्धस्य VARĀH. BRH. S. 98, 14. भूपतेर्वन्धनान्मोक्ते RĀG-TAR. 4, 580. PAN-ĀT. 109, 11. ताभ्यो मोक्तस्त्व यदि — न स्यात् MBh. 62. निर्यात् BUĪG. P. 1, 8, 49. पत्वं चाप्यकरोद्वाज्ञान्मोक्तार्थं तस्य यत्तपाः (gen. st. abl.) MBh. 9, 2031. बन्धन° VARĀH. BRH. S. 48, 81. PANĀT. 109, 9. जारामरण° BHĀG.